

जनजाती क्षेत्र उपयोगना/जनजाती क्षेत्राबाहेरील
उपयोजना

२००६-२००७ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्पीय तरतुदीचे घाटप "विद्युत विकास"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.२७/का.७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ०७ नोव्हेंबर, २००६.

वाचा : शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.२७/का.७,
दि. २६ जून, २००६.

शासन निर्णय :- उपरोक्त दिनांक २६ जून, २००६ च्या शासन निर्णयान्वये जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत
"विद्युत विकास" या क्षेत्राबाहेरील सन २००६-०७ च्या अर्थसंकल्पीय तरतुदी वितरित करण्यात आल्या
आहेत.

२. या तरतुदी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त वेवण्यात आल्या असून, सदर
तरतुदीचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला घाटप करण्यापूर्वी शासनाची पूर्ण परवानगीची अट
घालण्यात आली आहे. सदर अट आता काढून टाकण्यात येत असून आदिवासी पांड्या व वस्त्रांचे
पिछुतीकरण तसेच आदिवासी गावांचे पिछुतीकरण यासारख्या योजनांसाठी वितरण कंपनीने प्रस्ताप
सादर केल्यावर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी आवश्यक तो निधी वितरण कंपनीस
हस्तांतरित करावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा
संगणक साकेतांक २००६११०८१२०९२३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

वि. सा. ठाकूर

(वि. सा. ठाकूर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

सचिव, उद्योग, उर्जा व कामगार विभाग (उर्जा) मंत्रालय, मुंबई-३२. (५ प्रती)

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.